



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-पुरवणी

वर्ष ५, अंक ३]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

[पृष्ठे २२, किंमत : रुपये ३५.००

प्राधिकृत प्रकाशन

BY THE DIRECTORATE OF INDUSTRIES (C.S.P.O.), NEW ADMINISTRATIVE BUILDING, MUMBAI 400 032, GOVERNMENT OF MAHARASHTRA

CENTRAL STORES PURCHASE ORGANISATION

1. Sealed tender will be received on the form prescribed by the Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer in his office at New Administrative Building, Opp. Mantralaya, Mumbai 400 032, and/or concerned Department upto the dates and time mentioned for the supply of stores as per Schedules attached.

2. Prescribed Tender Form will be available from concerned office on non-refundable payment basis on any working day between 11-30 a.m. and 3-00 p.m.

2-A. Tenderers should quote rates for F.O.R. destination and submit the quotation in Printed Tender Form. They should state the earliest delivery period necessary for completion of the order.

3. The origin of stores offered whether Indian or Foreign and in the case of the former State in which it is manufactured, should be clearly stated against each article.

4. Tenderers should submit tenders in two envelopes as below :—

(A) The first envelope should contain technical information of the unit such as—

(a) Demand Draft in respect of EMD,
(b) Copies of PMT SSI / CSPO / NSIC / DGS and D Registration,

(c) List of installed machinery,

(d) VAT/CST Registration,

(e) Sales Tax/value added tax clearance certificate form the competent authority upto 31st December of previous year.

(f) Details regarding participation of such Tender Enquiry in the past, if any,

(g) If the tenderer is a trader he should furnish current

& Valid authorisation letter from the manufacturer,

(h) This envelope should be marked as “**Technical Tender Envelope**”.

(B) The second envelope should contain only price Tender Form, quotations and conditions.

This envelope should be marked as “**Commercial Tender Envelope**”. Both the above envelopes should be put and sealed in a single envelope while submitting to the purchaser with Tender No. and date of opening of the tender.

Tenders should not submitted as per the above prescribed manner will be treated as invalid.

The right to ignore any tender which fails to comply with the above instructions is reserved. All outstation tenders should be sent within time limit by Registered Post. Delay in postal delivery will not be considered.

5. Opening of Tender.—The tenderers are at liberty to be present or authorise their representative to be present at the opening of tender at the time and date specified in the Schedule alongwith authorisation letter.

6. The Development Commissioner (Inds.) and C.P.O. or any other purchaser does not pledge himself to accept the lowest or any tender and reserves to himself right of accepting the whole or any part of the tender or portion of the quantity offered against any item and the tenderer shall supply the same at the rate quoted. The tenderer is at liberty to quote for the whole or any portion of the quantity of any item or state that the rate quoted shall apply if the entire quantity of any such item is taken from him.

7. In the event of the order being placed against any of the tenderers and if the tender fails to supply any stores according to the terms and conditions of acceptance of tender or fails to replace any stores rejected by the Directorate or by any person on his behalf within such time as may be stipulated. The Development Commissioner (Inds.) and Central Purchasing

Officer or any other purchaser shall be entitled to purchase such stores from any other source and such price as the Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer or any other purchaser shall in his sole discretion think fit.

If action as stipulated above is taken :—

(1) The offer of the defaulting contractor will not be considered,

(2) The defaulting contractor will be penalised to the extent of the difference in the rates or 10 per cent of the value of the earlier order, whichever is higher,

(3) If the defaulting contractor fails to pay the penalty he will be permanently deleted from the list of approved contractors of the C.S.P.O. and the registration deposit of the contractors will be forfeited to Government.

8. In the case of non-delivery and / or delayed delivery against an order placed with the tenderer. The Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer, reserves to himself the right to impose such penalty in his sole discretion as he thinks fit.

9. (a) Tenders should be accompanied by Earnest Money deposit as indicated in Schedule attached (in Demand Draft). The Earnest Money deposit will be forfeited if the tenderer fails to complete the contract according to his tender, if accepted. Tender without Earnest Money deposit will not be considered.

(b) Successful Tenderer will be required to pay a sum fixed by the Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer as security deposit and enter into an agreement for the performance of the contract.

(c) The Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer, Mumbai, may exempt firms of standing from payment of Earnest Money deposit and / or security deposit in respect of tenders of contracts placed by this office. If the firms produce from the Director of Supplies and Disposals, Mumbai, a certificate to the effect that they are exempted from payment of security deposit or Earnest Money deposit in the case of contracts placed with them or tenders invited by Directorate General of Supplies and Disposals, Government of India. The Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer, Mumbai, however, reserves to himself the right to ask for security deposit from them against any contracts placed with them by this office, if and when found necessary by him.

(d) Following categories are exempted from payment of E.M.D. :—

(i) Factory located in Maharashtra State quoting for the items registered with D.G.S. and D.,

(ii) Government and Semi-Government undertakings,

(iii) S.S.I. Units permanently registered with D.I., Maharashtra State and for the Items manufactured by them (Registration should be valid),

(iv) S.S.I. Units registered with N.S.I.C. located anywhere in the Country for the items manufactured by them,

(v) Suppliers registered with C.S.P.O. (Maharashtra State) only for the item mentioned in certificate (Registration should be valid one) relevant copy of the certificate be attached to the quotation failing which quotation will not be considered.

The tenderers other than above categories should pay E.M.D. @ 3% or maximum Rs. 5,000 in the form of Demand Draft or Treasury Chalan in the name of Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer, Mumbai ; failing which quotations will be rejected.

(N.B.—S.S.I. Units—Tenderers may refer the G. R. No. SPO. 1088/(2512)/IND-6, dated 2nd January 1992 for detailed information such as concessions, preferences, reservation given to S.S.I. Units.)

(e) The successful tenderers should pay Security Deposit @ 3% of the Quantity Contract of purchase value, the amount mentioned in offer letters. However, In the following categories of tenders are exempted from the payment of the Security Deposit :-

- (1) Supplier registered with D.G.S. and D. having factories in Maharashtra.
- (2) Supplier registered with C.S.P.O. on the list of approved suppliers for the value of stores amounting to Rs. 25,000 only.
- (3) The S.S.I. Units permanently registered with Director of Industries and the units registered or associated with Maharashtra State Khadi and Village Industries Board upto Rs. 50,000 of purchase value.

As per 3 above for purchase of stores more than Rs. 50,000, Security Deposit will be charged @ 3% of the total value or Rs. 50,000 maximum.

10. Certified copy of valid Sales Tax/VAT clearance certificate the prescribed form should be enclosed with the tender. Quotations received without the above certificate are liable to be rejected.

11. *Samples.*—Tender samples are not required unless specifically called for quotations without samples / testing charges, where samples are specifically called for are liable not be considered.

Samples should be affixed with a label showing—

- (a) Name and address of the firm.
- (b) Tender No.
- (c) Opening date of tender.

12. Tenderers convicted on an offence under the Bombay Prohibition Act, 1949, or the Bombay Opium Act, 1936, will be considered ineligible for being given contracts.

13. *Release of controlled materials.*—Tenderers who do not stipulate conditions regarding release of controlled materials may be given preference.

14. *Extension of time.*—(i) As soon as it is apparent that contract dates cannot be adhered to, an application shall be sent to the Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer.

(ii) Without prejudice to the foregoing rights, if such failure to deliver in proper time as aforesaid shall have arisen from any cause, which the Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer may admit as a reasonable ground for an extension of the time (and his decision shall be final). He may allow such additional time as he considers to be justified by the circumstances of the case.

(iii) Provided always that any failure or delay on the part of sub-contractors though their employment may have been sanctioned shall not be admitted as a reasonable ground for any extension of time or for exempting contractor from liability for any such loss or damage, as aforesaid and provided further that no extension shall be allowed unless application for it shall, in the opinion of the Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer (which shall be final), have been made and in his opinion is justified.

(iv) The Development Commissioner (Inds.) and Central Purchasing Officer, Mumbai reserves the rights to call for break-up of the quotation where necessary.

15. Offers Small Scale Industries quoting their registration number with the Directorate of Industries, Maharashtra and National Small Scale Industries Corporation (Government of India) shall be only for items of approved programme of manufacture of the contesting Small Scale Industries Unit. Likewise, the Offers of State Industrial Co-operative Association, Maharashtra State shall be on behalf of the member Industrial Co-operative Societies only and those of M.S.S.I.D.C. shall be on behalf of S.S.I. Units registered with the Directorate of Industries of Maharashtra State and restricted to products of their own manufacture. S.S.I. Units holding single page registration certificate will not be considered for E.M.D. exemption and other facilities/concessions etc.

Note.—

(1) *Tender Sample.*—Analysis Reports on Tender Samples will not be furnished to Tenderers.

(2) *Quotations offered by Tenderers.*—Tenderers should, if not in a position to quote for entire quantity and for delivery as required, state specifically the quantity which they can deliver at the prices quoted and according to the required delivery silence on the point will entail responsibility for supply at quoted prices in full quantities as per required delivery.

(3) *Packing.*—Packing proposed to be employed should be clearly stated giving details of the charges for all alternative pack.

(4) Failure to observed any of the conditions mentioned above will result in the quotations being summarily rejected.

(5) *N.B.*—Special consideration would be given in the case of Tenderers quoting the requirements of Maharashtra Government with Indian Standards Specifications and those with quality markings.

Goods should be despatched at carrier's risk failing which they should be properly covered by transit insurance with Government Insurance Fund, MHADA Building, Mumbai 400 051. However, the supplier will be responsible until the entire stores contracted for arrive in good condition at Destination.

16. *General Instructions*—

- (1) Priced Tender Form should be returned duly filled, signed with seal, failing which quotation will not be considered.
- (2) Tenderers should submit their quotations in original.
- (3) The tender should quote all inclusive (i.e. Basic Rate, State and Central levies, packing, freight charges etc.)

F.O.R. Destination rate. The rate of VAT / CST included in the above rate should be shown separately.

- (4) *Fall Clause.*—It is a condition of the contract that the price at which the Contractor will supply the stores should not exceed the lowest price charged by the Contractor to any customer during the currency of the rate contract and that in the event of the prices going down below the rate contract prices the Contractor shall promptly furnish such information to the Development Commissioner (Inds.) and the concerned Purchasing Officer to enable him to amend the contract rates for subsequent supplies.
- (5) Exact, earliest and clear delivery period should be quoted.
- (6) It will be the responsibility of the Tenderer to inform this office within the validity period of the quotation in the event of the stores offered ex-stocks being sold elsewhere. Failure to comply with this instruction shall be construed to mean that the stores are available ex-stock during the validity period.
- (7) Tenderers should indicate the rates in Metric System of Weights and Measures or in any equivalent Weights and Measures before showing conversion rates.
- (8) Tenderers may quote rates for equivalent makes, stores also and should indicate specifically the make of spare parts, i.e. genuine, imported equivalent make or indigenous. They are required to give guarantee for premature ware, exact fitness and satisfactory performance of the parts offered other than the genuine (original manufacture of the machinery).
- (9) Ex-stock offer or those on Tenderer's own import licence will only be preferred.
- (10) Tenderers should state the place of inspection of the stores offered. If the goods are offered for inspection, outside Maharashtra State, the Tenderer will have to bear all expenditures of inspection carried out either by this office or through the Directorate General of Supplies and Disposals.
- (11) The Tenderers should please note that Tender Form should be filled in serial order of item Nos. 1, 2, 3 etc., and the rates accordingly, typed in column No. 2 of the Printed Tender Form, in original and also on the counterfoil the rate of each item and other details should be given as required under each column. If the specifications are different than those prescribed in the tender, they should be shown on a separate page but the rates for these items should be indicated on the printed form.
- (12) The samples for the quoted items must be submitted alongwith quotations.
- (13) Samples destroyed in tests will not be returned and no payment made therefore.
- (14) The tenderers will have to supply the stores exactly as per Tender Enquiry Specification and will be responsible to replace the defective supply at his risk and cost.
- (15) The supplier should undertake to extend the validity of the Bank Guarantee, if offered as security deposit in case, the supply of stores is delayed beyond the validity period of the Bank Guarantee.
- (16) Conditional offers received other than the specified conditions mentioned in the tender enquiry are liable for rejection.
- (17) Any correspondence regarding reduction in price unless asked for after opening of tender enquiry will not be entertained at all and their tender will be liable for rejection.
- (18) The tender should attach a copy of the power of attorney in respect of the persons who attends the C.S.P.O. for tender opening further follow-up work and also who is authorised to sign tenders, agreement and other relevant documents.
- (19) If there are any specific Government Directives such as reservation of items for units in Maharashtra, non-eligibility of price preference to SSI units etc. for particulars item the same would be applicable irrespective of the fact that it has not been incorporated in the tender notice.
- (20) The tenderer should invariably quote a list of documents enclosed with the tender and the list should be duly signed by the authorised person.
- (21) The firm from Mumbai, should submit the tender in P.T.F. and the firm outside Mumbai who are not in a position to purchase P.T.F. can enclose I.P.O./D.D. alongwith their tender in lieu of P.T.F. but they should mentioned in their tender that all tender enquiry conditions are acceptable to them or Tender Notice is also available on the website. A Copy of the Tender Form may also be downloaded from the website www.maharashtra.gov.in such downloaded form should be accompanied by an Indian Postal Order or Demand Draft of Rs. 2,000 in favour of Development Commissioner (Industries) & C.P.O., Mumbai, at the time of submission of the tender.
- (22) The prices should be firm during the validity period of the contract. No price escalation on any account shall be taken into consideration.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जिल्हा रायगड

ई-निविदा सूचना

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात दररोज कॉंबडीचे अंडे पुरवठा करणेसाठी दोन लिफाफा पद्धतीने ठोक पुरवठाधारक / वितरक यांचेकडून ऑनलाईन ई-निविदा मागवित आहेत. ई-निविदापत्र दोन लिफाफा पद्धतीनुसार (टू - बिड) स्वीकारण्यात येतील.

अ. क्र.	पुरवठा तपशील	अंदाजित रक्कम	निविदा फॉर्मची किंमत परत न मिळणारी	बयाणा रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)
			रुपये	रुपये
१.	शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता दररोज कॉंबडीचे अंडे पुरवठा करणे.	७२.९७ लक्ष	१०,०००	१,००,०००

ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील

१.	ऑनलाईन ई-निविदा प्रसिद्धीचा दिनांक	. .	दिनांक २४ जानेवारी २०१९, सकाळी १०-०० ते सायंकाळी ०५-००
२.	निविदा डाऊनलोड व तयार करणे कालावधी	. .	दिनांक २४ जानेवारी २०१९, सायंकाळी ०५-०१ ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२९, सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.
३.	निविदा बंद करणे कालावधी	. .	दिनांक ७ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०५-०१ ते दिनांक ८ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत.
४.	निविदा सादर करणे कालावधी	. .	दिनांक ८ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०६-०१ ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.
५.	तांत्रिक लिफाफा उघडणे दिनांक (शक्य असल्यास)	. .	दिनांक १२ फेब्रुवारी २०१९, सकाळी ११-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.
६.	व्यापारी लिफाफा उघडणे दिनांक (शक्य असल्यास)	. .	दिनांक १२ फेब्रुवारी २०१९, सकाळी ११-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.

अटी व शर्ती

(१) ई-निविदेच्या अटी व शर्ती व सविस्तर ई-निविदा सूचना तसेच ई-निविदेचे वेळापत्रक व पुढील सर्व कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या <https://tribal.maharashtra.etenders.in> या Portal वर enroll केल्यानंतर संकेतस्थळावर पहावयास मिळेल.

(२) निविदाकारांना वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन enrollment करणे संदर्भात व डिजिटल प्रमाणपत्र वितरीत करण्यासंदर्भात काही शंका / अडचणी असल्यास त्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. Sify Technologies Ltd., Nextender (India) Pvt. Ltd. (Pune), Phone No. 020-2531 5555.

(३) सदरची ई-निविदा कोणतेही कारण न देता एखादी किंवा सर्व निविदा प्रक्रीया कुठल्याही स्तरावर पूर्णतः अथवा अंशतः मंजूर करण्याचा अगर नामंजूर करण्याचा अधिकार हा खरेदी समितीस अथवा अपर आयुक्त, आदिवासी विकास, आयुक्त, आदिवासी विकास अथवा शासनास राहिल.

क्रमांक शाआशा-२०१९/प्र.क्र.-१३६/का-४(१)/१८१,
दिनांक १५ जानेवारी, २०१९.

प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
पेण, जि. रायगड.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड

ई-निविदा सूचना

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात दररोज मध्यम आकाराची केळी पुरवठा करणेसाठी दोन लिफाफा पद्धतीने ठोक पुरवठाधारक / वितरक यांचेकडून ऑनलाईन ई-निविदा मागवीत आहेत. ई-निविदापत्र दोन लिफाफा पद्धतीनुसार (टू - बीड) स्वीकारण्यात येतील.

अ. क्र.	तपशील	अंदाजित रक्कम	निविदा फॉर्मची किंमत परत न मिळणारी	बयाणा रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)
			रुपये	रुपये
१.	शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता दररोज मध्यम आकाराची केळी पुरवठा करणे.	३४.६१ लक्ष	३,०००	५०,०००

ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील

१.	ऑनलाईन ई-निविदा प्रसिद्धीचा दिनांक	..	दिनांक २४ जानेवारी २०१९, सकाळी १०-०० ते सायंकाळी ०५-००
२.	निविदा डाऊनलोड व तयार करणे कालावधी	..	दिनांक २४ जानेवारी २०१९, सायंकाळी ०५-०० ते दिनांक ६ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.
३.	निविदा बंद करणे कालावधी	..	दिनांक ७ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०५-०१ ते दिनांक ८ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत.
४.	निविदा सादर करणे कालावधी	..	दिनांक ८ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०६-०१ ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१९, सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.
५.	तांत्रिक लिफाफा उघडणे दिनांक (शक्य असल्यास)	..	दिनांक १२ फेब्रुवारी २०१९, सकाळी ११-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.
६.	व्यापारी लिफाफा उघडणे दिनांक (शक्य असल्यास)	..	दिनांक १२ फेब्रुवारी २०१९, सकाळी ११-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत.

अटी व शर्ती.—

(१) ई-निविदेच्या अटी व शर्ती व सविस्तर ई-निविदा सूचना तसेच ई-निविदेचे वेळापत्रक व पुढील सर्व कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या <https://tribal.maharashtra.etenders.in> या Portal वर enroll केल्यानंतर संकेतस्थळावर पाहावयास मिळेल.

(२) निविदाकारांना वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन enrollment करणे संदर्भात व डिजिटल प्रमाणपत्र वितरीत करण्यासंदर्भात काही शंका / अडचणी असल्यास त्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. Sify Technologies Ltd., Nextender (India) Pvt. Ltd. (Pune), Phone No. 020-2531 5555.

(३) सदरची ई-निविदा कोणतेही कारण न देता एखादी किंवा सर्व निविदा प्रक्रिया कुठल्याही स्तरावर पूर्णतः अथवा अंशतः मंजूर करण्याचा अगर नामंजूर करण्याचा अधिकार हा खरेदी समितीस अथवा अपर आयुक्त, आदिवासी विकास, आयुक्त, आदिवासी अथवा शासनास राहिल.

क्रमांक शाआशा-१०१९/प्र.क्र. १३७/का-४(१)/१८०,
दिनांक १५ जानेवारी २०१९.

प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
पेण, जि. रायगड.

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभाग अधिकारी, औरंगाबाद

ई-निविदा सूचना

शासकीय दूध योजना, उदगीरमार्फत मे. वैष्णोदेवी फूड प्रॉ. प्रा. लि. इटकळ येथे उत्पादित दूध भुकटी वाहतूक करण्यासाठी दोन लिफाफा पद्धतीने खुल्या ई-निविदा मागविण्यात येत आहेत. कामाचा तपशील खालीलप्रमाणे :-

अ. क्र.	कामाचे स्वरूप	ठेक्याचा कालावधी	वाहनाची क्षमता कमीत कमी	बयाणा रक्कम (रुपये)	निविदा फॉर्म किंमत (रुपये) (ना परतावा) +GST 18.0%
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	दूध भुकटीची वाहतूक हूड झाकलेल्या वाहनातून दिलेल्या मार्गावर करणे.	१ वर्षासाठी	१० मे. टन	५०,०००	३०००+५४० एकूण रु. ३५४०

(१) निविदेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन (ई-निविदा) दोन लिफाफा (तांत्रिक व व्यापारी) पद्धतीने होईल.

ई-निविदा सूचना व निविदेच्या अटी व शर्ती शासनाच्या <http://mahatenders.gov.in> या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

(२) निविदेचा तपशील पाहण्यासाठी/डाऊनलोड करण्यासाठी व सादर करण्यासाठी शासनाच्या <http://mahatenders.gov.in> या वेबसाईटवर दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी वेळ ९-०० ते ७ फेब्रुवारी २०१९ रोजी वेळ १७-०० वाजेपर्यंत उपलब्ध राहील.

(३) निविदा उघडणेचा दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ वेळ ११-०० वाजता. ई-निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीकारांनी राखून ठेवला आहे.

प्रशांत पी. मोहोड,

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,

औरंगाबाद,

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्यावतीने व यांचेकरिता.

OFFICE OF THE REGIONAL DAIRY DEVELOPMENT OFFICER, AURANGABAD**e-Tender Notice**

On behalf of the Governor of Maharashtra, the undersigned invites, e-tenders for the works of Government Milk Scheme, Udgir, for transportation of Skimmed Milk Powder From Vaishnodevi Food Products, Itkal to Udgir, in two envelop system. Tender details are as follows :—

Sr. No.	Scope of work	Period of Work	Capacity of Vehicle Minimum	E.M.D. (Rs.)	Tender Form Fee (Rs.) (non refundable) + GST 18%
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Transportation of Skimmed Milk Powder by covered vehicle as per route.	1 year	10 M.Ton.	50,000	Rs. 3000 + 540 Total Rs. 3,540
2	Tender forms are online available at	http://mahatenders.gov.in			
3	Period of Sale of Tender Forms	From 22nd January 2019, Time 9-00 a.m. to 7th February 2019 upto 17-00 Hrs. Tender fee and E.M.D. amount has to be paid by e-payment gateway (online) on or before 7th February 2019 upto 17-00 Hrs. All documents related to technical bid. Submitted online in original form and A Xerox set of same must be submitted to Regional Dairy Development Officer, Aurangabad on or before 8th February 2019 (10-00) Hrs. strictly.			
4	Special Note	Tenders are advised to visit actual routes given in Terms and Conditions for confirmation of distances.			
5	Last Date for Submission of Tender.	7th February 2019 (17-00 Hrs.)			
6	Date and Time of Opening of Tender.	8th February 2019 (11-00 Hrs.)			
7	Validity of Tender	1 Year from acceptance of tender.			

The undersigned reserves the right to accept or reject any or all tenders without assigning any reason whatsoever.

क्रमांक प्रादुविअ/औबाद/ट-५/ई-निविदा ठेके/२०१९-२२/२०१९/१६०,
दिनांक ११ जानेवारी २०१९.

PRASHANT P. MOHOD,
Regional Dairy Development Officer,
Aurangabad,
For and on behalf of Governor of Maharashtra.

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभाग, औरंगाबाद

ई-निविदा सूचना

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या वतीने प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, औरंगाबाद हे शासकीय दूध योजना, उदगीर यांच्यातर्फे वैष्णोदेवी-बाभळगाव-ईटकळ येथे उत्पादित झालेले देशी कुर्कींग बटर डीप फ्रिजमध्ये साठवणूक करणेसाठी दोन लिफाफा पद्धतीने खुल्या ई-निविदा मागविण्यात येत आहेत. कामाचा तपशील खालीलप्रमाणे :-

अ. क्र.	कामाचे स्वरूप	ठेक्याचा कालावधी	डीप फ्रिज क्षमता	बयाणा रक्कम रुपये	निविदा फॉर्म किंमत रुपये (ना परतावा) +जीएसटी १८ टक्के
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	शासकीय दूध योजना, उदगीर याचेतर्फे वैष्णोदेवी-बाभळगाव-ईटकळ येथे उत्पादित झालेले देशी कुर्कींग बटर डीप फ्रिजमध्ये साठवणूक करणे (लोडिंग अनलोडिंग चार्जेस वेगळे दाखविणे)	१ वर्षासाठी	१००० मे. टन	१,००,०००	१०,००० + १,८०० एकूण रु. ११,८००.

- (१) निविदेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन (ई-निविदा) दोन लिफाफा (तांत्रिक व व्यापारी) पद्धतीने होईल.
ई-निविदा सूचना व निविदेच्या अटी व शर्ती शासनाच्या <http://mahatenders.gov.in> या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- (२) निविदेचा तपशील पाहण्यासाठी/डाऊनलोड करणेसाठी व सादर करणेसाठी शासनाच्या <http://mahatenders.gov.in> या वेबसाईटवर दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९-०० ते ७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी १७-०० वाजेपर्यंत उपलब्ध राहील.
- (३) निविदा उघडणेचा दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वाजता. ई-निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीकारांनी राखून ठेवला आहे.

प्रशांत पी. मोहोड,

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,
औरंगाबाद.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने व यांचेकरिता.

OFFICE OF THE REGIONAL DAIRY DEVELOPMENT OFFICER, AURANGABAD**e-Tender Notice**

On behalf of the Governor of Maharashtra, the undersigned invites, e-tenders for the works of Government Milk Scheme, Udgir for Storage of deshi cooking butter manufactured at Vaishnavdevi-Bhabalgaon-Etkal by Govt. Milk Scheme, Udgir in two envelopes system. Tender details are as follows :—

Sr. No.	Scope of work	Period of Work	Storage Capacity Minimum	E.M.D. Rs.	Tender form Fee (non refundable) Rs. + 18% GST (6)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Storage of deshi cooking butter manufactured Vaishnavdevi-Bhabalgaon-Etkal by Govt. Milk Scheme, Udgir (Quote loading and unloading charges separately)	1 year	1000 M.Ton	1,00,000	Rs. 10,000 + 1,800 Total Rs. 11,800.
1	Tender forms are online available at	.. http://mahatenders.gov.in			
2	Period of sale of tender forms	.. From 22nd January 2019 to 7th February 2019 upto 17-00 hrs. Tender fee and E.M.D. amount has to be paid by payment gateway (online) on or before 7th February 2019, 17.00 hrs. All documents related to technical bid. Submitted online in original form and a Xerox set of same must be submitted to Regional Dairy Development Officer, Aurangabad on or before 8th February 2019 (10-00) hrs. strictly.			
3	Special note	.. Tenders are advised to visit actual routes given in Terms and conditions for confirmation of distances.			
4	Last Date for submission of Tender.	.. 7th February 2019 (17-00 hrs.)			
5	Date and time of opening of Tender	.. 8th February 2019 (11-00 hrs.)			
6	Validity of Tender	.. 1 Year			

The undersigned reserves the right to accept or reject any or all tenders without assigning any reason whatsoever.

क्रमांक प्रादुविअ/औबाद/ट-५/ई-निविदा ठेके/२०१९-२२/२०१९/१५७,
दिनांक ११ जानेवारी २०१९.

PRASHANT P. MOHOD,
Regional Dairy Development Officer,
Aurangabad.

For and on behalf of the Governor of Maharashtra.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर

भोजन ठेका जाहीर ई-निविदा सूचना सन २०१९-२०

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर यांच्या अधिनस्त महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हास्तरावरील वसतिगृह वगळता १३ आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांत सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात भोजन ठेका कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ऑनलाईन ई-निविदा मागवित आहेत. सदरची ई-निविदा दिनांक २४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०-०० ते दिनांक ७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत ऑनलाईन स्वीकारली जाईल. तांत्रिक निविदा उघडण्याचा दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत तर व्यापारी निविदा उघडण्याचा दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत आहे. सर्व ई-निविदा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारल्या जातील.

इतर अटी व शर्ती इत्यादी माहितीसाठी रुपये ३,३०० (रुपये तीन हजार तीनशे मात्र) नापरतावा ऑनलाईन भरून ई-निविदा फॉर्म <https://www.tribal.maharashtra.etenders.in> या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. ई-निविदा भरताना बाजारभावाचा व बाजारातील किंमतीच्या चढ-उताराचा सर्वंकष विचार करून वाजवी दर भरण्यात यावे. सदर निविदा पूर्णतः अथवा अंशतः स्वीकारणे वा नाकारणे किंवा पुन्हा मागविणे वा एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द करणे याबाबतचे सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर यांनी राखून ठेवलेले आहेत.

क्रमांक पुर/भोठे १९-२०/प्र.क्र./का-४(६)/४०८,
दिनांक १७ जानेवारी २०१९.

सौरभ कटियार (भा.प्र.से.),
प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
डहाणू, जिल्हा पालघर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर**कोंबडीची अंडी पुरवठा जाहीर ई-निविदा सूचना सन २०१९-२०**

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर, अधिनस्त मध्यवर्ती स्वयंपाकगृह प्रकल्प, कांबळगाव, ता. जि. पालघर मध्ये समाविष्ट नसलेल्या ११ शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना कोंबडीचे अंडी पुरवठासाठी दोन लिफाफा पद्धतीने ऑनलाईन ई-निविदा मागवित आहेत. सदरची ई-निविदा दिनांक २४ जानेवारी २०१९ रोजी १०-०० वा. ते दिनांक ७ फेब्रुवारी २०१९ रोजी १८-०० वाजेपर्यंत ऑनलाईन स्वीकारली जाईल. तांत्रिक निविदा उघडण्याचा दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी १०-०० ते १८-०० वाजेपर्यंत तर व्यापारी निविदा उघडण्याचा दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ रोजी १०-०० ते १८-०० वाजेपर्यंत आहे. सर्व ई-निविदा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारल्या जातील.

इतर अटी व शर्ती इत्यादी माहितीसाठी रुपये ३,३०० (रुपये तीन हजार तीनशे मात्र) नापरतावा ऑनलाईन भरून ई-निविदा फॉर्म <https://www.tribal.maharashtra.etenders.in> या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. ई-निविदा भरताना बाजारभावाचा व बाजारातील किमतीच्या चढ-उताराचा सर्वंकष विचार करून वाजवी दर भरण्यात यावे. सदर निविदा पूर्णतः अथवा अंशतः स्वीकारणे वा नाकारणे किंवा पुन्हा मागविणे वा एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द करणे याबाबतचे सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर यांनी राखून ठेवलेले आहे.

क्रमांक पुर/अंडी १९-२०/प्र.क्र./का-४(६)/४०९,
दिनांक १७ जानेवारी २०१९.

सौरभ कटियार, (भा.प्र.से.),
प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
डहाणू, जिल्हा पालघर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर

मध्यम आकाराची केळी पुरवठा जाहीर ई-निविदा सूचना सन २०१९-२०

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर, अधीनस्त मध्यवर्ती स्वयंपाकगृह प्रकल्प, कांबळगाव, ता., जि. पालघर मध्ये समाविष्ट नसलेल्या ११ शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना मध्यम आकाराची केळी पुरवठासाठी दोन लिफाफा पद्धतीने ऑनलाईन ई-निविदा मागवित आहेत. सदरची ई-निविदा दिनांक २४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०-०० ते दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत ऑनलाईन स्वीकारली जाईल. तांत्रिक निविदा उघडण्याचा दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत तर व्यापारी निविदा उघडण्याचा दिनांक ७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी १८-०० वाजेपर्यंत आहे. सर्व ई-निविदा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारल्या जातील.

इतर अटी व शर्ती इत्यादी माहितीसाठी रुपये ३,३०० (रुपये तीन हजार तीनशे मात्र) ना-परतावा ऑनलाईन भरून ई-निविदा फॉर्म <https://www.tribal.maharashtra.etenders.in> या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. ई-निविदा भरताना बाजारभावाचा व बाजारातील किमतीच्या चढ-उताराचा सर्वंकष विचार करून वाजवी दर भरण्यात यावे. सदर निविदा पूर्णतः अथवा अंशतः स्वीकारणे वा नाकारणे किंवा पुन्हा मागविणे वा एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द करणे याबाबतचे सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जिल्हा पालघर यांनी राखून ठेवलेले आहेत.

क्रमांक पुर/केळी १९-२०/प्र.क्र./का-४(६)/४१२,
दिनांक १७ जानेवारी २०१९.

सौरभ कटियार (भा.प्र.से.),
प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
डहाणू, जिल्हा पालघर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जिल्हा जळगाव
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर ई-निविदा प्रसिद्ध
(ई-निविदा मूल्य नापरतावा)

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग दिनांक १६ जून २०१७ व शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार दिनांक १ डिसेंबर २०१६ मधील तरतुदीन्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांचे अधिनस्त एकूण १७ शासकीय आश्रमशाळा व आदिवासी मुलां-मुलींचे मंजूर वसतिगृह १७ पैकी १३ वसतिगृहाचे भोजन व्यवस्थेसाठी निविदा सूचना प्रसिद्धी अन्वये अधिकृत निविदाधारकाकडून खालील तपशीलात नमूद प्रमाणे ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहेत :-

अ.क्र.	निविदा कामाचा तपशील	ऑनलाईन निविदा क्रमांक	निविदा अर्ज शुल्क	बयाणा रक्कम रुपये	निविदेची अंदाजित एकूण रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	१७ शासकीय आश्रमशाळांना भाजीपाला पुरवठा (आश्रमशाळा निहाय)				
२	१७ शासकीय आश्रमशाळांना मटण/चिकण/गोडपदार्थ पुरवठा (आश्रमशाळा निहाय)				
३	या प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील गॅस शेगडी संच दुरुस्ती करण्याकरिता ऑनलाईन निविदा.				
४	या प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील/शा. आ. वसतिगृहातील जनरेटर दुरुस्ती करण्याकरिता ऑनलाईन निविदा.				संकेतस्थळावरील ऑनलाईन निविदा क्रमांक निहाय नमूद नुसार.
५	शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य वाहतूक करण्याकरिताची ऑनलाईन निविदा				
६	जळगाव जिल्ह्यातील तालुकास्तरावरील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहांना भोजन पुरवठा (वसतिगृह निहाय एकूण १३ करिता)				
७	या प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केळी पुरवठा ऑनलाईन निविदा				
८	या प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अंडी पुरवठा ऑनलाईन निविदा.				

वरील ऑनलाईन निविदांचे वेळापत्रक

अ.क्र.	कार्यालयीन प्रक्रिया	निविदाधारकांची प्रक्रिया	सुरू दिनांक व वेळ (पासून)	अंतिम दिनांक व वेळ (पर्यंत)
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	निविदा प्रसिद्ध करणे	—	२४ जानेवारी २०१९ सकाळी १०-०० वा.	२४ जानेवारी २०१९ दुपारी १५-०० वा.
२	—	ऑनलाईन निविदा विक्री व भरणे (DOWNLOAD)	२४ जानेवारी २०१९ दुपारी १५-०१ वा.	७ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०० वा.
३	—	ऑनलाईन ई-निविदा भरणे (तांत्रिक लिफाफा व दरपत्रक लिफाफा)	२४ जानेवारी २०१९ दुपारी १५-०१ वा.	७ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०० वा.
	निविदा पूर्व बैठक (प्रि बीड मिटींग)		दिनांक २८ जानेवारी २०१९ सकाळी ११-०० वाजता	
४	ऑनलाईन निविदा तांत्रिक लिफाफा बंद करणे.	—	७ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०१ वा.	८ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०० वा.
५	ऑनलाईन दर पत्रक लिफाफा बंद करणे	—	७ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०१ वा.	८ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०० वा.

(१)	(२)	(३)	(४)	(५)
६	—	ऑनलाईन निविदा सादर करणे	८ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०१ वा.	११ फेब्रुवारी २०१९ रात्री २३-०० वा.
७	ऑनलाईन तांत्रिक लिफाफा उघडणे	—	१२ फेब्रुवारी २०१९ सकाळी १०-०० वा.	१२ फेब्रुवारी २०१९ सांय १७-०० वा.
८	ऑनलाईन दरपत्रक लिफाफा उघडणे	—	१३ फेब्रुवारी २०१९ सकाळी १०-०० वा.	१३ फेब्रुवारी २०१९ सांय १७-०० वा.

अटी व शर्ती.—

(१) वरील तपशीलातील संपूर्ण निविदा प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन राहिल. इच्छुक निविदाधारकांनी निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-निविदा प्रणाली संदर्भातील <https://tribal.maharashtra.etender.in> या Portal मधील Sub Portal with <https://tribal.maharashtra.etender.in> या संकेतस्थळावर नोंदणी (enroll) करणे अनिवार्य आहे. सदरबाबत अडचणी असल्यास त्यांनी पुढील दूरध्वनीवर संपर्क साधावा Sify Technologies Ltd. Nextender (India) Pvt. Ltd. on Phone No. ०२०-२५३१५५५५ email-id : support.gom@nextenders.com

(२) ईमेल, फॅक्स, स्पीडपोस्ट किंवा हस्तपोच इ. माध्यमांद्वारे तथा निविदा ऑनलाईन स्वीकृती दिनांकानंतर सादर केलेल्या निविदांचा तथा तांत्रिक लिफाफ्यातील कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही. तसेच निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकपर्यंत निविदा ऑनलाईन सादर न केल्यास (इंटरनेट कनेक्टिव्हिटी-जॅमिंग/साईटक्रॅश, विद्युत पुरवठा खंड वा संगणक बिघाड इ. कारणामुळे) सदरबाबत न्यायालयात दाद मागता येणार नाही.

(३) निविदेसंदर्भातील वेळापत्रक, निविदा विक्री किंमत, बयाणा रक्कम (EMD) निविदा फॉर्म व निविदेच्या अटी व शर्ती संदर्भात इच्छुक निविदाकार यांनी ऑनलाईन निविदा क्रमांक निहाय पाहणी करणे व त्यानुसार निविदेसंदर्भात कार्यवाही करणे आवश्यक राहिल तसेच निविदेतील बदलांसंदर्भातील सूचना ऑनलाईन नोटीस बोर्डावर करण्यात येतील.

(४) या प्रकल्पस्तरावरील ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेत जास्तीतजास्त एका निविदाधारकास ३ पेक्षा अधिक निविदा भरता येणार नाही व संपूर्ण प्रकल्प अंतर्गत २ पेक्षा अधिक पुरवठाचे काम देता येणार नाही.

(५) ऑनलाईन निविदा नाकारणे अगर स्वीकारणे, निविदा मंजूर करणे, त्यामधील अटी व शर्तीमध्ये वाढ करणे किंवा शिथिल करणे, निविदा प्रक्रियेत बदल करणे, निविदा उघडण्याचा दिनांक पुढे ढकलणे अथवा संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जिल्हा जळगाव यांनी राखून ठेवले आहेत.

(६) ऑनलाईन निविदा प्रक्रियेमधील ई-निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्यास फक्त ऑनलाईन मुदतवाढ दिली जाईल. कामाचा निपटारा वेळेवर करण्यास महत्त्व देण्याच्या उद्देशाने एक वेळा किंवा दोन वेळा ऑनलाईन मुदतवाढ देणे याबाबतचा खरेदी समितीचा निर्णय अंतिम राहिल.

क्रमांक भांडार-२०१८/प्र. क्र. १/का-६(१)/ निविदा जा./यावल/१६०,
दिनांक १७ जानेवारी २०१९.

राजाराम हळपे,
प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
यावल, जिल्हा जळगाव.

वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मोहननगर, चिंचवड, पुणे

निविदा सूचना

वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मोहननगर, चिंचवड, पुणे-१९ या रुग्णालयातील सन २०१९ या सालाकरिता रुग्णांचे अन्नधान्य व इतर नित्योपयोगी किरकोळ वस्तू पुरवठ्याच्या कामासाठी ई-निविदा पद्धतीने पुनर्निविदा मागविण्यात येत आहेत.

- (१) निविदा Online विक्री दिनांक : दिनांक १९ जानेवारी २०१९ ते २ फेब्रुवारी २०१९
- (२) निविदा Online स्वीकृती दिनांक : दिनांक २ फेब्रुवारी २०१९ ते ११ फेब्रुवारी २०१९
- (३) निविदा Online उघडण्याचा दिनांक : दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५-०० वाजता.

निविदा फॉर्मच्या विक्री व स्वीकृतीची कार्यवाही वरील कालावधीत <https://esis.maharashtra.etenders.in> या वेबसाईटवर करण्यात येईल. निविदेच्या प्रत्येक परिशिष्टाची किंमत रुपये ३३०० राहिल. सदरील निविदा परिशिष्टाची किंमत व बयाणा रक्कम रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, चिंचवड, पुणे यांच्या Administrative Officer, E.S.I.S. Hospital, Mohannagar, Chinchwad, Pune. A/c. No. 032105013828 ICIC Bank Chinchwad Branch, IFSC Code : ICIC0000321 RTGS/NEFT स्वरूपात भरावयाची आहे. ती भरल्यानंतर त्या RTGS/NEFT ची पावती स्कॅन कॉपीच्या स्वरूपात लिफाफा क्रमांक १ मध्ये जोडावयाची आहे. दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ रोजी निविदा उघडण्याच्या वेळी सर्व ठेकेदारांनी रुग्णालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या निविदा कारण न देता रद्द करण्याचा अधिकार खालील सही करणार यांनी राखून ठेवला आहे.

क्र. राकावियो/रुग्णा.मो.नगर चिंचवड/सा.प्र./
जाहिरात पाकशाळा निविदा/३४७/२०१९.
दिनांक ११ जानेवारी २०१९.

डॉ. आर. जे. कुंभारे,
वैद्यकीय अधीक्षक,
रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर,
चिंचवड, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

निविदा सूचना

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता स्वयंपाकासाठी मसाले इत्यादी खरेदी करून पुरवठा करणे. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे हे मूळ उत्पादक किंवा त्यांचे प्राधिकृत वितरक यांच्याकडून खरेदीसाठी ई-निविदा मागवीत आहेत. ई-निविदापत्र दोन लिफाफा पद्धतीनुसार (टू-बीड) स्वीकारण्यात येतील :-

अ. क्र.	वस्तुचे नाव	अंदाजित रक्कम	निविदा फॉर्मची किंमत परत न मिळणारी	बयाणा रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)
		रुपये	रुपये	रुपये
१	शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता स्वयंपाकासाठी मसाले खरेदी करून पुरवठा करणे.	१.४७ कोटी (अक्षरी रुपये एक कोटी सत्तेचाळीस लाख मात्र)	५१,०००	१.४७ लक्ष (अक्षरी रुपये एक लाख सत्तेचाळीस हजार मात्र)

ई-निविदेचे वेळापत्रक

अ. क्र.	अपर आयुक्त स्तरावरील कार्यवाही	निविदाकारांच्या स्तरावरील कार्यवाही	कार्यवाहीची सुरुवात होण्याचा दिनांक व वेळ	कार्यवाही समाप्त होण्याचा दिनांक व वेळ
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	निविदा प्रकाशित करणे	...	२४ जानेवारी २०१९ सकाळी १०-०० वा.	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
२	...	निविदा डाऊनलोड करणे	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	५ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
३	प्री-बीड मिटींग	...	१ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वा.	१ फेब्रुवारी २०१९ दुपारी १३-०० वा.
४	...	निविदा तयार करणे	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	५ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
५	ऑनलाईन निविदा विक्री बंद करणे.	...	६ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	७ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०० वा.
६	...	निविदा सादर करणे	७ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०१ वा.	८ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
७	तांत्रिक लिफाफा उघडणे	...	११ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वा.	११ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०० वा.
८	व्यापारी लिफाफा उघडणे	...	(अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या दालनात). चाचणी अहवाल प्राप्त झाल्यास दुसऱ्या दिवशी.	

महत्वाच्या सूचना

(१) निविदा ऑनलाईनच भरण्यात यावी.

(२) अपूर्ण व सशर्त तसेच अटींची पूर्तता न केलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.

(३) ऑनलाईन अपलोड केलेली निविदेची कागदपत्रे स्वसाक्षात्कृत असणे आवश्यक.

(४) निविदेच्या वेळापत्रकानुसार निविदा उघडणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास, खरेदी समिती निश्चित करेल त्या दिनांकास निविदा उघडण्यात येतील. या निविदाबाबत यापुढे दिलेल्या अटी व शर्तीव्यतिरिक्त काही अतिरिक्त अटी व शर्ती यांचा समावेश करण्याचा अधिकार खरेदी समितीने राखून ठेवलेला आहे व अशा अतिरिक्त अटींचा पुरवठा आदेशात व करारनाम्यात समावेश करण्यात येईल. तसेच निविदेतील खरेदीची रक्कम व वस्तू या अंदाजित असून त्यामध्ये प्रत्यक्ष वस्तूच्या मागणी व परिमाणानुसार कमी अथवा जादा बदल होऊ शकेल.

(५) सर्व इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-निविदा प्रणालीचा <https://maharashtra.etenders.in> या Portal वर enroll करणे आवश्यक आहे.

(६) निविदाकारांना वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन enrollment करण्यासंदर्भात व डिजिटल प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भात काही शंका/अडचणी असल्यास, त्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. E-mail : support.gom@nextenders.com Help Desk No. 020-30187500

(७) निविदा फॉर्म शुल्क व बयाणा रक्कम ऑनलाईन स्वरूपात (online Payment Gateway mode/RTGS/NEFT) भरणे आवश्यक आहे. बयाणा रक्कम (EMD) भरण्यास फक्त उत्पादक यांनाच सूट आहे. त्याबाबतचे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र (As per Industry Dept. G. R. 1st December 2016, Para No. 3.1.2.1-Annexure-8) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे (to be uploaded) बंधनकारक आहे. E-Payment Gateway संदर्भात आवश्यक माहिती ई-निविदा वेबसाईट <http://tribal.maharashtra.etenders.in> वर उपलब्ध आहे.

(८) सर्व इच्छुक निविदाकारांना सूचित करण्यात येते की, सदर निविदेची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येईल. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास, वेबसाईट tribal.maharashtra.etenders.in या वेबसाईटवरील मदत केंद्रावर संपर्क करावा. इंटरनेट, विद्युतपुरवठा किंवा संगणक बिघाड इत्यादी कारणांमुळे निविदा सादर करण्यास विलंब झाल्यास, त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही. तसेच वरील वेळापत्रकानुसार त्या त्या स्तरावर कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण करावयाची जबाबदारी ही निविदाकारांची राहिल. ई-मेल, फॅक्स, हस्तेपोहोच इत्यादीद्वारे सादर केलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही.

(९) सदर निविदा मंजूर करणे, त्यामधील अटी व शर्तीमध्ये वाढ करणे किंवा शिथील करणे, निविदांमधील कागदपत्रांचा अथवा दरांचा लिफाफा उघडण्याचा दिनांक पुढे ढकलणे तसेच निविदा प्रक्रियेत बदल करणे अथवा संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करणे व इतर बाबतचे संपूर्ण हक्क व निर्णय अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.

(१०) संयुक्त भागीदारी (Joint Venture) स्वरूपातील संस्था सदर निविदेस पात्र ठरणार नाहीत.

(११) निविदेतील नमूद वेळापत्रकानुसार Pre-Bid Meeting घेण्यात येईल.

(१२) एकापेक्षा जास्त पुरवठादाराची नेमणूक करण्याचे अधिकार अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.

(१३) सदरची ई-निविदा कोणतेही कारण न देता एखादी किंवा सर्व निविदा प्रक्रिया कुठल्याही स्तरावर पूर्णतः अथवा अंशतः मंजूर करण्याचा अगर नामंजूर करण्याचा अधिकार हा खरेदी समितीस अथवा आयुक्त, आदिवासी विकास अथवा शासनास राहिल.

संजय मीणा (भा.प्र.से.),

अपर आयुक्त,

आदिवासी विकास, ठाणे.

क्र. पुरवठा-२०१९/प्र.क्र. ०१/का.३ (१)/४१३,

दिनांक २१ जानेवारी २०१९.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

निविदा सूचना

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता किराणा माल इत्यादी खरेदी करून पुरवठा करण्याकरिता अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे हे मूळ उत्पादक किंवा त्यांचे प्राधिकृत वितरक यांच्याकडून खरेदीसाठी ई-निविदा मागवीत आहेत. ई-निविदापत्र दोन लिफाफा पद्धतीनुसार (टू-बीड) स्वीकारण्यात येतील :-

अ.क्र.	वस्तुचे नाव	अंदाजित रक्कम	निविदा फॉर्मची किंमत परत न मिळणारी	बयाणा रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)
		रुपये	रुपये	रुपये
१	शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता किराणा माल इत्यादी खरेदी करून पुरवठा करणे.	६.२७ कोटी (अक्षरी रुपये सहा कोटी सत्तावीस लाख मात्र)	५१,०००	६.२७ लक्ष (अक्षरी रुपये सहा लाख सत्तावीस हजार मात्र)

ई-निविदेचे वेळापत्रक

अ. क्र.	अपर आयुक्त स्तरावरील कार्यवाही	निविदाकारांच्या स्तरावरील कार्यवाही	कार्यवाहीची सुरुवात होण्याचा दिनांक व वेळ	कार्यवाही समाप्त होण्याचा दिनांक व वेळ
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	निविदा प्रकाशित करणे	...	२४ जानेवारी २०१९ सकाळी १०-०० वा.	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
२	...	निविदा डाऊनलोड करणे	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	१२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
३	प्री-बीड मिटींग	...	१ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वा.	१ फेब्रुवारी २०१९ दुपारी १३-०० वा.
४	...	निविदा तयार करणे	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	१२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
५	ऑनलाईन निविदा विक्री बंद करणे.	...	१२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	१३ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०० वा.
६	...	निविदा सादर करणे	१४ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०१ वा.	१५ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
७	तांत्रिक लिफाफा उघडणे	...	१६ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वा.	१६ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०० वा.
८	व्यापारी लिफाफा उघडणे	...	(अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या दालनात). चाचणी अहवाल प्राप्त झाल्यास दुसऱ्या दिवशी.	

महत्वाच्या सूचना

(१) निविदा ऑनलाईनच भरण्यात यावी.

(२) अपूर्ण व सशर्त तसेच अटींची पूर्तता न केलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.

(३) ऑनलाईन अपलोड केलेली निविदेची कागदपत्रे स्वसाक्षात्कृत असणे आवश्यक.

(४) निविदेच्या वेळापत्रकानुसार निविदा उघडणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास, खरेदी समिती निश्चित करेल त्या दिनांकास निविदा उघडण्यात येतील. या निविदाबाबत यापुढे दिलेल्या अटी व शर्तीव्यतिरिक्त काही अतिरिक्त अटी व शर्ती यांचा समावेश करण्याचा अधिकार खरेदी समितीने राखून ठेवलेला आहे व अशा अतिरिक्त अटीचा पुरवठा आदेशात व करारनाम्यात समावेश करण्यात येईल. तसेच निविदेतील खरेदीची रक्कम व वस्तू या अंदाजित असून त्यामध्ये प्रत्यक्ष वस्तुंच्या मागणी व परिमाणानुसार कमी अथवा जादा बदल होऊ शकेल.

(५) सर्व इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-निविदा प्रणालीचा <https://maharashtra.etenders.in> या Portal वर enroll करणे आवश्यक आहे.

(६) निविदाकारांना वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन enrollment करण्यासंदर्भात व डिजिटल प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भात काही शंका/अडचणी असल्यास, त्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. E-mail : support.gom@nextenders.com, Help Desk No. 020-30187500.

(७) निविदा फॉर्म शुल्क व बयाणा रक्कम ऑनलाईन स्वरूपात (online Payment Gateway mode/RTGS/NEFT) भरणे आवश्यक आहे. बयाणा रक्कम (EMD) भरण्यास फक्त उत्पादक यांनाच सूट आहे. त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (As per Industry Deptt. G. R. 1st December 2016, Para. No. 3.1.2.1-Annexure-8) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे (to be uploaded) बंधनकारक आहे. E-Payment Gateway संदर्भात आवश्यक माहिती ई-निविदा वेबसाईट <http://tribal.maharashtra.etenders.in> वर उपलब्ध आहे.

(८) सर्व इच्छुक निविदाकारांना सूचित करण्यात येते की, सदर निविदेची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येईल. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास, वेबसाईट tribal.maharashtra.etenders.in या वेबसाईटवरील मदत केंद्रावर संपर्क करावा. इंटरनेट, विद्युतपुरवठा किंवा संगणक बिघाड इत्यादी कारणांमुळे निविदा सादर करण्यास विलंब झाल्यास, त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही. तसेच वरील वेळापत्रकानुसार त्या त्या स्तरावर कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण करावयाची जबाबदारी ही निविदाकारांची राहिल. ई-मेल, फॅक्स, हस्तेपोहोच इत्यादीद्वारे सादर केलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही.

(९) सदर निविदा मंजूर करणे, त्यामधील अटी व शर्तीमध्ये वाढ करणे किंवा शिथील करणे, निविदांमधील कागदपत्रांचा अथवा दरांचा लिफाफा उघडण्याचा दिनांक पुढे ढकलणे तसेच निविदा प्रक्रियेत बदल करणे अथवा संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करणे व इतर बाबतचे संपूर्ण हक्क व निर्णय अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.

(१०) संयुक्त भागीदारी (Joint Venture) स्वरूपातील संस्था सदर निविदेस पात्र ठरणार नाहीत.

(११) निविदेतील नमूद वेळापत्रकानुसार Pre-Bid Meeting घेण्यात येईल.

(१२) एकापेक्षा जास्त पुरवठादाराची नेमणूक करण्याचे अधिकार अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.

(१३) सदरची ई-निविदा कोणतेही कारण न देता एखादी किंवा सर्व निविदा प्रक्रिया कुठल्याही स्तरावर पूर्णतः अथवा अंशतः मंजूर करण्याचा अगर नामंजूर करण्याचा अधिकार हा खरेदी समितीस अथवा आयुक्त, आदिवासी विकास अथवा शासनास राहिल.

संजय मीणा (भा.प्र.से.),

अपर आयुक्त,

आदिवासी विकास, ठाणे.

क्र. पुरवठा-२०१९/प्र.क्र. ०३/का.३ (१)/४१५,

दिनांक २१ जानेवारी २०१९.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

निविदा सूचना

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प कार्यालय यांच्या अधीनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता अन्नधान्य, कडधान्य, इत्यादी खरेदी करून पुरवठा करण्याकरिता अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे हे मूळ उत्पादक किंवा त्यांचे प्राधिकृत वितरक यांच्याकडून खरेदीसाठी ई-निविदा मागवीत आहेत. ई-निविदापत्र दोन लिफाफा पद्धतीनुसार (टू-बीड) स्वीकारण्यात येतील :-

अ.क्र.	वस्तुचे नाव	अंदाजित रक्कम	निविदा फॉर्मची किंमत परत न मिळणारी	बयाणा रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)
		रुपये	रुपये	रुपये
१	शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अन्नधान्य, कडधान्य, इत्यादी खरेदी करून पुरवठा करणे.	१६.४८ कोटी (अक्षरी रुपये सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख मात्र)	५१,०००	१६.४८ लक्ष (अक्षरी रुपये सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार मात्र)

ई-निविदेचे वेळापत्रक

अ. क्र.	अपर आयुक्त स्तरावरील कार्यवाही	निविदाकारांच्या स्तरावरील कार्यवाही	कार्यवाहीची सुरुवात होण्याचा दिनांक व वेळ	कार्यवाही समाप्त होण्याचा दिनांक व वेळ
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	निविदा प्रकाशित करणे	...	२४ जानेवारी २०१९ सकाळी १०-०० वा.	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
२	...	निविदा डाऊनलोड करणे	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	१२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
३	प्री-बीड मिटींग	...	१ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वा.	१ फेब्रुवारी २०१९ दुपारी १३-०० वा.
४	...	निविदा तयार करणे	२४ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	१२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
५	ऑनलाईन निविदा विक्री बंद करणे.	...	१२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०१ वा.	१३ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०० वा.
६	...	निविदा सादर करणे	१४ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०१ वा.	१५ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ५-०० वा.
७	तांत्रिक लिफाफा उघडणे	...	१६ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११-०० वा.	१६ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६-०० वा.
८	व्यापारी लिफाफा उघडणे	...	(अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या दालनात). चाचणी अहवाल प्राप्त झाल्यास दुसऱ्या दिवशी.	

महत्वाच्या सूचना

- (१) निविदा ऑनलाईनच भरण्यात यावी.
- (२) अपूर्ण व सशर्त तसेच अटीची पूर्तता न केलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- (३) ऑनलाईन अपलोड केलेली निविदेची कागदपत्रे स्वसाक्षात्कृत असणे आवश्यक.

(४) निविदेच्या वेळापत्रकानुसार निविदा उघडणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास, खरेदी समिती निश्चित करेल त्या दिनांकास निविदा उघडण्यात येतील. या निविदाबाबत यापुढे दिलेल्या अटी व शर्तीव्यतिरिक्त काही अतिरिक्त अटी व शर्ती यांचा समावेश करण्याचा अधिकार खरेदी समितीने राखून ठेवलेला आहे व अशा अतिरिक्त अटींचा पुरवठा आदेशात व करारनाम्यात समावेश करण्यात येईल. तसेच निविदेतील खरेदीची रक्कम व वस्तू या अंदाजित असून त्यामध्ये प्रत्यक्ष वस्तुंच्या मागणी व परिमाणानुसार कमी अथवा जादा बदल होऊ शकेल.

(५) सर्व इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-निविदा प्रणालीचा <https://maharashtra.etenders.in> या Portal वर enroll करणे आवश्यक आहे.

(६) निविदाकारांना वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन enrollment करण्यासंदर्भात व डिजिटल प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भात काही शंका/अडचणी असल्यास, त्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. E-mail : support.gom@nextenders.com Help Desk No. 020-30187500

(७) निविदा फॉर्म शुल्क व बयाणा रक्कम ऑनलाईन स्वरूपात (Online Payment Gateway Mode/RTGS/NEFT) भरणे आवश्यक आहे. बयाणा रक्कम (EMD) भरण्यास फक्त उत्पादक यांनाच सूट आहे. त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (As per Industry Deptt. G. R., 1st December 2016, Para. No. 3.1.2.1-Annexure-8) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे (to be uploaded) बंधनकारक आहे. E-Payment Gateway संदर्भात आवश्यक माहिती ई-निविदा वेबसाईट <http://tribal.maharashtra.etenders.in> वर उपलब्ध आहे.

(८) सर्व इच्छुक निविदाकारांना सूचित करण्यात येते की, सदर निविदेची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येईल. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास, वेबसाईट tribal.maharashtra.etenders.in या वेबसाईटवरील मदत केंद्रावर संपर्क करावा. इंटरनेट, विद्युतपुरवठा किंवा संगणक बिघाड इत्यादी कारणांमुळे निविदा सादर करण्यास विलंब झाल्यास, त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही. तसेच वरील वेळापत्रकानुसार त्या त्या स्तरावर कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण करावयाची जबाबदारी ही निविदाकारांची राहिल. ई-मेल, फॅक्स, हस्तेपोहोच इत्यादीद्वारे सादर केलेल्या निविदांचा विचार केला जाणार नाही.

(९) सदर निविदा मंजूर करणे, त्यामधील अटी व शर्तीमध्ये वाढ करणे किंवा शिथील करणे, निविदांमधील कागदपत्रांचा अथवा दरांचा लिफाफा उघडण्याचा दिनांक पुढे ढकलणे तसेच निविदा प्रक्रियेत बदल करणे अथवा संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करणे व इतर बाबतचे संपूर्ण हक्क व निर्णय, अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.

(१०) संयुक्त भागीदारी (Joint Venture) स्वरूपातील संस्था सदर निविदेस पात्र ठरणार नाहीत.

(११) निविदेतील नमूद वेळापत्रकानुसार Pre-Bid Meeting घेण्यात येईल.

(१२) एकापेक्षा जास्त पुरवठादारांची नेमणूक करण्याचे अधिकार अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.

(१३) सदरची ई-निविदा कोणतेही कारण न देता एखादी किंवा सर्व निविदा प्रक्रिया कुठल्याही स्तरावर पूर्णतः अथवा अंशतः मंजूर करण्याचा अगर नामंजूर करण्याचा अधिकार हा खरेदी समितीस अथवा आयुक्त, आदिवासी विकास अथवा शासनास राहिल.

संजय मीणा (भा.प्र.से.),

अपर आयुक्त,

आदिवासी विकास, ठाणे.

क्र. पुरवठा-२०१९/प्र.क्र. ०२/का.३ (१)/४१७,
दिनांक २१ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

निविदा सूचना

निविदा सूचना क्रमांक-०१/२०१९-विषय-उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंग व संगणक संस्करणाबाबत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गरजानुसार आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंग व संस्करणाच्या कामाकरिता नामवंत व अनुभवी संस्थांकडून दोन लिफाफा पद्धतीने विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत.

२. प्रस्तुत निविदा सूचनेसंदर्भातील माहिती, अटी व शर्ती याबाबत सविस्तर माहिती <https://mpsc.maharashtra.etenders.in> तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील (www.mpsc.gov.in) निविदा या सदरामध्ये उपलब्ध आहे.

३. निविदा ऑनलाईन पद्धतीने दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी १७-०० वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

क्रमांक एएनएस-९९१८/सीआर-१२/२०१८/तेवीस,
दिनांक १८ जानेवारी, २०१९.

सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

प्रथम मुदतवाढ

अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड यांचे अधिनस्त असलेल्या रुग्णालयासाठी मेडीकल लिक्वीड ऑक्सीजन खरेदी करण्यासाठी दिनांक १० जानेवारी २०१९ ते १६ जानेवारी २०१९ या कालावधीकरिता निविदा मागविण्यात आली होती. परंतु सदरील कालावधीमध्ये प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिनांक २४ जानेवारी २०१९ ते ३० जानेवारी २०१९ या कालावधीकरिता ७ दिवसांची प्रथम मुदतवाढ देऊन दोन लिफाफा पद्धतीने निविदा मागविण्यात येत आहे :—

अ.क्र. (१)	तपशील (२)	निविदा फॉर्म किंमत (३)
१	मेडीकल लिक्वीड ऑक्सीजन पुरविणे	रुपये २,०००

निविदा फॉर्म, यंत्रसामग्री भांडार विभाग, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे दिनांक २४ जानेवारी २०१९ ते दिनांक ३० जानेवारी २०१९ सुटीचे दिवस सोडून कामाच्या वेळेत सकाळी ११-०० ते दुपारी १-०० व दुपारी २-०० ते सायंकाळी ५-०० या वेळेत विक्रीकरिता उपलब्ध राहील.

निविदा फॉर्मची किंमत ना-परतावा राहील. अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड यांनी निर्देशित केलेल्या मोहोरबंद निविदा दिनांक ३१ जानेवारी २०१९ सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड या कार्यालयात स्वीकारल्या जातील. तदनंतर येणाऱ्या निविदा अथवा पोस्टाने आलेल्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत. मोहोरबंद निविदा दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३-०० वाजता मा. अधिष्ठाता, यांच्या दालनात उघडण्यात येतील. निविदा भरलेल्या निविदाधारकांना अथवा प्रतिनिधीस त्यावेळी स्वखर्चाने हजर राहता येईल.

निविदामधील नियम, अटी व शर्ती निविदा भरणाऱ्यावर बंधनकारक राहतील.

अधिष्ठाता,
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड.